

**FIRST INFORMATION REPORT**

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर

P.S.(ठाणे): ठाणे नगर

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0796

Year (वर्ष): 2024

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 25/09/2024 19:27

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	79

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): बुधवार

Date From (दिनांक पासून): 24/07/2024

Time Period पहर 5

Date To (दिनांक पर्यंत): 24/07/2024

(कालावधी):

Time From (वेळेपासून): 13:30 बजे

Time To (वेळेपर्यंत): 13:30 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 25/09/2024

Time (वेळ): 16:00 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 032

Date & Time (दिनांक आणि वेळ): 25/09/2024 19:27 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

पश्चिम, 1 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): काँसमाँस एव्हेंयु प्रिमायसेस, को ऑप सोसा, भानूशाली हॉस्पिटलजवळ, ठाणे रेल्वे स्टेशन जवळ ठाणे प

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

चेक केले

दिनांक: 25/9/20

स.पो.आ.....

व.पो.निरी. .....

पो.निरी. (गुन्हे).....

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) **Name (नाव):** राणीणी आनंद शुक्ला

(b) **Father's Name (वडील चे नाव) :**

आनंद शुक्ला

(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1999

(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत

(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**

(f) **Passport No.(पारपत्र क्र.):**

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	491/492, जयभवानी चाळ, दुर्गामाता ,मंदिराजवळ, सेक्टर नंबर 1, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे नगर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	491/492, जयभवानी चाळ, दुर्गामाता ,मंदिराजवळ, सेक्टर नंबर 1, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे नगर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-9619502194

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहिती असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अमरेशकुमार विश्वनाथ तिवारी		वडील का नाम : विश्वनाथ तिवारी	1. डी/1/303, हाईड पार्क, , घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, ठाणे नगर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

10 Total value of property (In Rs/-)
(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any
(इन्क्वेस्ट अहवाल/ अकरमात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. UIDB Number
(अ.क्र.) (यु.आय.डी.बी.क्र.)

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

जबाब ता. 25/09/2024
मी रागीणी आनंद शुक्ला वय 25 वर्षे धंदा काहीनाही रा.रुम नं 491/492, जयभवानी चाळ, दुर्गामाता मंदिराजवळ, सेक्टर नंबर 1, ऐरोली, नवी मुंबई मुळगांव. मु.पो. रघुनाथपूर, तहसिल मेहनगर, जि. आजमगड, राज्य उत्तर प्रदेश मो. 9619502194 समक्ष ठाणेनगर पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे हजर राहून जबाब देते कि, मी वरीलप्रमाणे असून वर नमुद पत्त्यावर माझे कुटुंबासह रहावयास आहे. माझ्या मावशीचे पती नामे कमलाकांत रामसबद शुक्ला वय 59 वर्षे हे देखील वर दिले पत्त्यावर रहावयास असून ते काँसमाँस एव्हेंयु प्रिमायसेस को. ऑप. सोसा. भानूशाली हॉस्पिटलजवळ ठाणे रेल्वे स्टेशन जवळ ठाणे पश्चिम या सोसायटीमध्ये वाँचमेन आणि केअर टेकरचे सुमारे 20 वर्षांपासून काम करतात. मी सन 2021 मध्ये सदर सोसायटीमध्ये दिशा काँम्प्युटर नावाने क्लासेस चालू होते तेव्हा मी माझे कांकाचे सोबत सदर ठिकाणी क्लासेस करीता येत होते. सदर सोसायटीमध्ये सर्व क्लासेसच्या मुली गोंधळ घालत असायच्या त्यामुळे माझ्या काकांमुळे मला सदर सोसायटीचे चेअरमन पुरुषोत्तम जाधव आणि सेक्रेटरी सुरेश उपाध्याय यांनी मला माझे काकां करवी सदर मुलींना समजावून सांगणे आणि मुलींबाबत काही तक्रार असेल तर सोडवण्याकरीता महिला कामगार उपलब्ध नसल्याने काम करण्यास सांगितल्याने माझे क्लासेस संपल्यावर तिथेच काम करत असे. मी काम करत असताना सदर सोसायटीमध्ये इसम नामे अमरेशकुमार विश्वनाथ तिवारी वय 59 वर्षे धंदा-जीएसटीचे कस्टम कन्सल्टंसी रा. डी/1 रुम नं 303, हाईड पार्क, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम मो.क्र. 9892832469 यांनी मला माझे पेपर ने-आण चे काम असून ते करणार का मी त्या कामाचे तुला पगार देईल. त्यामुळे मी फावल्या वेळेमध्ये त्यांची देखील कामे करीत असे. बाकी वेळेत मी सोसायटीचे ऑफिसमध्ये बसत असते. अमरेश कुमार यांना मी अंकल किंवा सर या नावाने बोलत असते. मी त्यांचे सोबत माझा मोबाईल क्रमांक 9619502194 यावरून अमरेश तिवारी यांचा मोबाईल क्र 9892862469 यावर व्हॉट्सअपद्वारे कामासंबंधी बोलत असे. अमरेश तिवारी हे मला मी माझे घरी असताना वेळी अवेळी मॅसेज करत असत कधीकधी मी मॅसेज पहायचे आधीच अमरेश तिवारी हे ते मॅसेज डिलीट करत असत. सदर बाब मी माझे काकांना सांगितलेली आहे.

दि. 24/07/2024 रोजी दुपारी 01:30 वाजता काँसमाँस एव्हेंयु प्रिमायसेस को. ऑप. सोसा. भानूशाली हॉस्पिटलजवळ ठाणे रेल्वे स्टेशन जवळ ठाणे पश्चिम या सोसायटीची मिटींग सोसायटीच्या मोकळ्या पॅसेजमध्ये चालू होती. त्या दरम्यान मी सोसायटीच्या पॅसेजमध्ये उभी होती. अमरेशकुमार विश्वनाथ तिवारी यांनी माझे कडे पाहून THEY HAVE MADE THIS PLACE BROTHEL असे सोसायटीचे चेअरमन, सचिव, खजिनदार प्रसून द्विवेदी आणि माझे काका यांचेसमक्ष बोलले. ते मी ऐकले होते, त्याचा अर्थ मला न समजल्याने मी सोसायटीचे चेअरमन अँड पुरुषोत्तम जाधव यांना सदर वाक्याचा अर्थ विचारला असता त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ त्यांनी या जागेला वेश्यालय किंवा कुंटणखाना बनविले आहे. मी लागलीच अमरेशकुमार विश्वनाथ तिवारी यांना विचारणा केली असता त्यांनी मला मी रंडीखाना होईल असे बोललो आहे. परंतु सदरचे बोलणे हे दुसऱ्याला उद्देशून बोललो आहे असे सांगितले असता, मी त्यांना सदर सोसायटीच्या आवारामध्ये मी एकटीच उभी होती आणि तुम्ही मला बघूनच ते वाक्य उच्चारले आहे असे बोलल्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली होती. अमरेशकुमार विश्वनाथ तिवारी यांनी पुन्हा दोन ते तीन दिवसांनी अमरेश तिवारी यांनी सोसायटीचे चेअरमन यांना सांगितले कि रागीणी हीला सोसायटीमधील कामावरून काढून टाका येथे चुकिचे काम चालू आहे. चेअरमन यांनी ही माहीती मला दिल्यावर मला समजले कि मला उद्देशूनच अमरेश तिवारी यांनी या जागेला वेश्यालय किंवा कुंटणखाना बनविले आहे असे बोलले होते त्यामुळे मी माझे घरी जाऊन विचारविनीमय करून आज रोजी तक्रार करण्यास आली आहे.

हा जबाब मला माझे सोबत आलेले मनोज पंकजाक्षन रा. सदर यांनी मला वाचून हिंदीतून समजावून सांगितला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर आणि खरा आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation: (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Nitin Tanaji Jadhav

Rank (पद): SI (Sub-Inspector)

No.(क्र.): DGPNTJM9101

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)


14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

Ragani Shukla

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

1. कापी हमकी मिला है।
Ragani Shukla


पोलीस ठाणे अमलदार
Signature of Officer in Charge,
Police Station
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)
Name (नाव): VIJAY Kakasaheb DE
Rank(पद): I (Inspector)
No.(सं.): PBMH73816